

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चांदुर रेल्वे

जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रांगण चांदुर रेल्वे ४४४ ९०४

ई - मेल cdpochandur@gmail.com

जा.क्र./एवाविसेयो/प्र.चांदुर रे/आस्था १/७५/ २०२५

दिनांक :- ०५/०५/२०२५

प्रति

मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (अर)

जिल्हा परिषद अमरावती

विषय :- नागरिकांची सनद तयार करून प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत.

संदर्भ :- १) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प. अमरावती यांचे आदेश क्र.जिप/सप्रवि/सप्रअ/२०६७/२०२३

दिनांक १२/५/२०२३

महोदय

उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने नागरिकांची सनद कार्यालयाचे दर्शनी भागात प्रकाशित करण्याबाबत व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करणेबाबत पत्र प्राप्त आहे.

सबब त्याप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदुर रेल्वे कार्यालयांतर्गत कार्यालयाचे दर्शनी भागात प्रकाशित करण्यात आले असून सदर नागरिकांची सनद जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करणे करिता हार्डकॉपी सह व सोफ्टकॉपी सह जिल्हा परिषद अमरावती मधील माहिती व तंत्रज्ञान कक्ष ,ITCELL यांचेकडे यासोबत देण्यात येत आहे.


करिता आपले माहितीस सविनय सादर.


सहपत्र :- नागरिकांची सनद ची हार्डकॉपी व सोफ्टकॉपी.

प्रतिलिपी:

१) मा. राज्य माहिती आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांना माहिती करिता सविनय सादर.

२) मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती चांदुर रेल्वे यांना माहिती करिता सादर.


बालविकास प्रकल्प अधिकारी
एकात्मिक बालविकास सेवा योजना
चांदुर रेल्वे



बालविकास प्रकल्प अधिकारी
एकात्मिक बालविकास सेवा योजना
एकात्मिक बालविकास सेवा योजना

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, चांदुर रेल्वे

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५, नियम ४ (१) (ख) अन्वये प्रसिध्द करण्यात येत असलेली माहिती

मुद्दा क्रमांक १ :- (ए) रचना, कार्य व कर्तव्य याचा तपशील :-

अ) या कार्यालयाची रचना महाराष्ट्र जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ मधील तरतुदी नुसार दिनांक ०१/०५/१९६१ रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे.



ब) कार्य व कर्तव्य यांचा तपशील - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये निर्धारित केलेली कर्तव्य पार पाडण्यात येतात.

१	कार्यालयाचे नाव :	एकात्मिक बाल विकास प्रकल्प , चांदुर रेल्वे
२	कार्यालयाचा पत्ता:	जि.प. माध्य व क.महा.परिसर, चांदुर रेल्वे
३	कार्यालय प्रमुख :	बाल विकास प्रकल्प अधिकारी चांदुर रेल्वे
४	विभागाचे नाव :	महिला व बाल विकास कार्यालय अमरावती
५	अधिनस्त आहे?	महिला व बाल विकास विभाग
६	कार्यालयाचे कार्यक्षेत्र :	चांदुर रेल्वे तालुका
७	विशिष्ट कार्य :	ग्रामीण भागातील भागातील महिलांकरिता शिलाई मशीन योजना व मुलींकरिता वर्ग ५ ते १२ वि पर्यंत सायकल योजना राबविणे .
८	विभागाचे ध्येय :	तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांवर नियंत्रण ठेवणे .
९	सर्व संबंधीत कर्मचारी :	कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्ग.
१०	कार्य :	तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी करिता राबविण्यात येत असलेल्या योजनावर नियंत्रण ठेवणे.
११	कामाचे विस्तृत स्वरूप:	तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी करिता राबविण्यात येत असलेल्या योजनावर नियंत्रण ठेवणे.
१२	ईमारती व मालमतेचा तपशील :	कार्यालय जि.प. माध्य. शाळा व क.महा.वि. चांदुर रेल्वे यांचे ईमारती मध्ये सुरु आहे.
१३	उपलब्ध सेवा :	तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी करिता राबविण्यात येत असलेल्या योजनावर नियंत्रण ठेवणे.
१४	कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक :	कार्यालयात दुरध्वनी सेवा उपलब्ध नाही.
१५	साप्ताहिक सुटी :	पाच दिवसांचा आठवड्यानुसार शनिवार व रविवार सुटी व इतर शासकीय सुट्या

मुद्दा क्रमांक २ :- अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य :-

अ.क्र.	अधिकार्याचे नाव व पदनाम	आर्थिक अधिकार व कर्तव्य	प्रशासकीय अधिकार व कर्तव्य
१	श्रीमती वर्षा संजय व्यवहारे बाल विकास प्रकल्प अधिकारी	आर्थिक अधिकारासह प्रशासकीय अधिकार	कार्यालया अंतर्गत आर्थिक व प्रशासकीय बाबी. कामावर देखरेख करणे. कार्यरत कर्मचारी/अधिकारी यांच्या रजा मंजूर करणे, वेतनवाढी मंजूर करणे, वेतन काढणे.
२	सर्व पर्यवेक्षिका श्रेणी -३	आर्थिक अधिकार नाहीत	-
३	विस्तार अधिकारी सांखिकी	आर्थिक अधिकार नाहीत	योजना विषयक व आस्थापना विषयक कामे, सेवाविषयक बाबी.
४	कनिष्ठ सहाय्यक	आर्थिक अधिकार नाहीत	वेतन देयके तयार करणे. कर्मचार्यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे, प्रेषण विभागाची कामे, भांडार विभागाची कामे.
५	परिचर	आर्थिक अधिकार नाहीत	कार्यालयीन परिसर स्वच्छता. वेळोवेळी सांगीतलेली कामे.

मुद्दा क्रमांक ३ :- निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, पर्यवेक्षण व उत्तरदायीत्व प्रणाली. :-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदी नुसार तसेच वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णय/परिपत्रके यातील निर्देशान्वये विहीत केलेल्या कार्यपद्धती नुसार निर्णय घेण्याची पद्धती अनुसरण्यात येते. त्यानुसार पर्यवेक्षण व उत्तरदायीत्व निश्चित करण्यात येते. व मुद्दा क्रमांक २ मध्ये नमूद केल्या प्रमाणे.

मुद्दा क्रमांक ४ :- कार्य वहनासाठी विभागाने ठरविलेली तत्वे :-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदी नुसार तसेच वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णय/परिपत्रके यातील निर्देशान्वये विहीत केलेल्या कार्यपद्धती नुसार ठरविण्यात आलेल्या मानका नुसार कर्तव्य पान पाडण्यासाठी कार्यवाही केल्या जाते.

मुद्दा क्रमांक ५ :- कार्य पार पाडण्यासाठी वापरावयाचे नियम व कायदा :-

- १) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
- २) महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता अधिनियम १९६८
- ३) महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४
- ४) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती) नियम वेतन १९८२
- ५) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
- ६) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१
- ७) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१
- ८) महाराष्ट्र शासना कडून वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णय/परिपत्रके इ.
- ९) वरिष्ठांकडून वेळोवेळी प्राप्त होणारे आदेश /परिपत्रके इ.

मुद्दा क्रमांक ६ :- कागदपत्रांचे वर्गीकरण दाखविणारे विवरणपत्र :-

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार कार्यालयामध्ये अभिलेख्यांचे वर्गीकरण व नोंदणी करण्यात येते. कर्मचारी हजेरी पुस्तक, सेवापुस्तके, वार्षिक जमाखर्च यांची नोंदवही (कॅशबुक), आवक-जावक नोंदवही, तसेच विविध कार्याघातांतर्गत प्राप्त प्रकरणांची नोंदवही इ. अभिलेख नोंदी ठेवल्या जातात.

मुद्दा क्रमांक ७ :- विभागाच्या धोरणात्मक बाबी ठरवितांना व सदर बाबींची अंमल बजावणी करतांना जनसंपर्कासाठी विभागात असलेल्या व्यवस्थे बाबतचा तपशील :-

कार्यालयाच्या धोरणात्मक बाबी या शासन स्तरावरून ठरविल्या जातात व शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार व विभागीय कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या सुचना नुसार त्याची अंमलबजावणी या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येते.

मुद्दा क्रमांक ८ :- विभागाच्या धोरणात्मक बाबी ठरवितांना व सदर बाबींची अंमल बजावणी करतांना जनसंपर्कासाठी विभागात असलेल्या व्यवस्थे बाबतचा तपशील :-

मा. उपमुख्य कार्यकारी महिला बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती यांचे स्तरावर

मुद्दा क्रमांक ९ :- कार्यालयातील व अधिपत्याखालील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची व पदनामाची दर्शिका :-

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	वर्ग	नोकरीत रुजू दिनांक	दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक	शेरा
१	वर्षा संजय व्यवहारे	बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी)	वर्ग-३	१९-०८-१९९७	८३२९९४७९९९	
२	मंगला ज्ञानेश्वर चौधरी	पर्यवेक्षिका	वर्ग-३	३१-०३-२०१२	९०४९२८६८९२	
३	संगिता संजय भैसे	पर्यवेक्षिका	वर्ग-३	२०-०८-१९९७	९१४६२०६६४५	
४	शशिकला चंदजी चव्हाण	पर्यवेक्षिका	वर्ग-३	२२-०८-२००६	९४२०१२५६३९	

५	वैशाली आनंदराव ढगे	विस्तार अधिकारी	वर्ग-३	२३.०७.२०१३	७८७५३८०७३२
६	मोहन पांडुरंगजी सावळे	कॉन्स्ट सहाय्यक	वर्ग-३	२१.०२.२०२४	८४५१४०१९२३
७	राजू अमरसिंग राठोड	परिचर	वर्ग-४	१४.०५.१९९७	९३२२५८६४३०

मुद्दा क्रमांक १०: कार्यालयातील व अधिपत्याखालील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची व पदनामाची दर्शिका:-

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम प्रकल्प	वर्ग	मूळ वेतन	एकूण वेतन	शेरा
१	वर्षा संजय व्यवहार	(प्रभारी)	वर्ग-३	७३२००.००	१३६८८४.००	
२	मंगला ज्ञानेश्वर चौधरी	पर्यवेक्षिका	वर्ग-३	५३०००.००	१०९८४०.००	
३	संगिता संजय भैसे	पर्यवेक्षिका	वर्ग-३	७३२००.००	१३६८८४.००	
४	शाशिकला चंढजी चव्हाण	पर्यवेक्षिका	वर्ग-३	६३२००.००	१३०७२०.००	
५	वैशाली आनंदराव ढगे	विस्तार अधिकारी	वर्ग-३	५३०००.००	११०९४०.००	
६	मोहन पांडुरंगजी सावळे	कॉन्स्ट सहाय्यक	वर्ग-३	२०५००.००	८३१८७०.००	
७	राजू अमरसिंग राठोड	परिचर	वर्ग-४	३२७००.००	६२२१३.००	

मुद्दा क्रमांक ११ :- कार्यालयाच्या सर्व योजनांसाठी प्रस्तावीत खर्च काढण्यात आलेल्या रक्कमांचे अहवालासह कार्यालयाच्या प्रत्येक संस्थेसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतुद :-

मा. उपमुख्य कार्यकारी महिला बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती यांचे स्तगवर

मुद्दा क्रमांक १२ :- अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत प्रदान करण्यात आलेल्या रक्कमा तसेच लाभ धारकांच्या तपशीलासह अशा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची पध्दत :-

महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी विहीन केलेल्या पध्दतीनुसार

मुद्दा क्रमांक १३ :- परवाने किंवा अधिकारिता ज्यांना प्रदान करण्यात आली आहे अशांचा तपशील :-

या कार्यालया कडून व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकार पत्रे दिली जात नसल्याने सदर माहिती निरंक आहे.

मुद्दा क्रमांक १४ :- ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील:-

अ.क्र.	विषय	ईलेक्ट्रॉनिक स्वरुप	माहिती मिळविण्याच्या पध्दती	जबाबदार अधिकारी	दस्तऐवजांचा प्रकार	शेरा
१	आस्थापना विषयक माहिती तथा वेतन देयके	सर्व माहिती संगणक मध्ये डेटा स्वरुपात साठवण्यात आहे.	आवश्यकते नुसार माहिती मागितल्यास सी.डी./यु.एस.बी. तयार करून देता येईल.	संबंधीत अधिकारी	अ-वर्ग / ब-वर्ग / क-वर्ग	

मुद्दा क्रमांक १५ :- नागरिकांना माहिती मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील :-

- १) या कार्यालयात उपलब्ध कागदपत्रे, अभिलेख तपासणी संदर्भात अर्ज करण्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५) अवलोकनास उपलब्ध करून देण्यात येतात.
- २) या कार्यालयात ग्रंथालय किंवा वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
- ३) कार्यालयाच्या दर्जनी फलकावर वेळोवेळी माहिती प्रसिद्ध करण्यात येते.

अ.क्र.	सुविधांचा प्रकार	कार्यपध्दती	ठिकाण	कार्यालयीन वेळ	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	घंट्याच्या वेळे संदर्भाची माहिती	मागणी नुसार	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदुर रेल्वे	११:०० ते ०५:००	संबंधीत अधिकारी	बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.वा.वि.से.योजना चांदुर रेल्वे
२	अभिलेख तपासणीची सुविधा	अभिलेखावरून	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदुर रेल्वे	११:०० ते ०५:००	संबंधीत अधिकारी	बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.वा.वि.से.योजना चांदुर रेल्वे

३	कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधा	अभिलेख्यावरून	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे	११:०० ते ०५:००	संबंधीत अधिकारी	बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.बा.वि.सो.योजना चांदूर रेल्वे
४	सुचना फलकाची माहिती	सुचना फलकावरून	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे	११:०० ते ०५:००	भांडारपाल	बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.बा.वि.सो.योजना चांदूर रेल्वे
५	ग्रंथालया विषयी माहिती	ही सेवा उपलब्ध नाही	-	-	-	-

मुद्दा क्रमांक १६ :- कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांचे नावे, पदनाम व इतर तपशील :-

(सहा) - त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणासाठी असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण :

अ.क्र.	विभागाचे नाव	दस्त ऐवजांचा विषय	संबंधीत व्यक्ती/ पदनाम	प्रवर्गाचे विवरण व कालावधी
१	आवक-जावक विभाग	आवक-जावक नोंदवही	प्रेपक लिपीक	अ चर्ग नियम
२	तांत्रिक विभाग	योजना	अभियंता	अ चर्ग नियम
३	आस्थापना विभाग	विभागातील कर्मचाऱ्यांचे सर्व	आस्थापना लिपीक	ब चर्ग नियम

अ) जन माहिती अधिकारी :-

अ.क्र.	जन माहिती अधिकारी/	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल	शेरा
१	कु वैशाळी आनंदराव ढगे	विस्तार अधिकारी (सांखिकी)	ता. चांदूर रेल्वे	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे भ्रमणध्वनी क्र. ७८७५३८०७३२, ई-मेल : cdpochandur@gmail.com	

ब) प्रथम अपिलीय अधिकारी :-

अ.क्र.	जन माहिती अधिकारी/	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल	शेरा
१	वर्षा संजय व्यवहारे	बाल विकास प्रकल्प अधिकारी चांदूर रेल्वे	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे	एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे भ्रमणध्वनी क्र. ८३२९९४७९१९, ई-मेल : cdpochandur@gmail.com	

मुद्दा क्रमांक १७ :- विहीत करण्यात येईल अशी माहिती प्रसिध्द करणे आणि त्यानंतर ती प्रकाशने अद्यावत करणे व इतर माहिती :-

१) कलम ४ (१)(ख) अन्वये सर्व सामान्य नागरिकां करिता या कार्यालयाशी संबंधीत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके इ. बाबतची माहिती वेळोवेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे, कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येते.

२) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर रेल्वे कार्यालया अंतर्गत सर्व सामान्य नागरिकां करिता या कार्यालयाशी संबंधीत घेण्यात येणाऱ्या योजनांची माहिती वेळोवेळी वृत्तपत्रात तसेच कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येते.


 प्रथम अपिलीय अधिकारी तथा
 बालविकास प्रकल्प अधिकारी
 एकात्मिक बालविकास सेवा योजना
 चांदूर रेल्वे